

Date: 28-10-2021

#### HFFCIL/BSE/NSE/EQ/82/2021-22

To,	To,
BSE Limited,	The National Stock Exchange of India Limited,
Department of Corporate Services,	The Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra Kurla Complex,
Dalal Street,	Mumbai- 400 051.
Mumbai- 400001.	
Scrip Code- <b>543259</b>	Scrip Symbol- <b>HOMEFIRST</b>

### Sub: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")- Newspaper Publication

Dear Sir/Madam,

Please find enclosed newspaper clippings of the Public Notice giving a statement to the effect that the business is to be transacted by Postal Ballot published in the English newspaper-Financial Express and Regional (Marathi) newspaper Navshakti on October 28, 2021, in accordance with Regulation 47 of Listing Regulations inter alia informing the dispatch of Notice of Postal Ballot and remote e-voting information.

Request you to kindly take the above on record and disseminate the same on your website.

For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat Company Secretary and Compliance Officer ACS NO: 26700 यूनियन बैंक 🕼 Union Bank

8 ---Regional Office: Shop No. 201- 202, Stellar Enclave, D.P. Road, Aundh, Pune- 411 007

Corrigendum

In the Sale Notice Published on 25/10/2021 in Financial Express + Loksatta, Pune, please read the area for M/s. Vedika Agro Industries as 6750 Sq. Mtr. and M/s.Viraj Tractors area is

**Authorised Officer** 

#### Name of the Company CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED

492 Sq. Mtr. All other details

remain same.

CENTURY HOUSE P15/1, Taratala Road Kolkata West Bengal, Pin code - 700088. Notice is hereby given that the share certificate NO. 83 with Distinctive no(s) 382641 TO 387140 FOR 4500 shares in respect of Folio No. 001655 Registered in the name of SHWETA GUPTĂ is/are reported to be lost and the company has received application for issue of duplicate share certificate(s) If no objection from any interested person is received by the Company's Registrars Maheshwari Datamatics Pvt. Ltd., 23, R.N. MUKHERJEE ROAD, 5th Floor, Kolkata 700001, within 15 days from the publication hereof the company will proceed to issue duplicate share Certificate(s) to the applicant(s). Dated: 28.10.2021

#### SOUTHWESTERN RAILWAY Tender Notice No. 19 UBL 2021-22

WELSPUN INDIA (Corporate Identification Number - L17110GJ1985PLC033271) Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat - 370110 Corp. Office: Welspun House, 6th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg,

Lower Parel, Mumbai, Maharashtra - 400013. E-mail: companysecretary wil@welspun.com **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER ENDED 30, 2021

**WELSPUN INDIA LIMITED** 

		Quarte	r Ended	(₹ In lacs Year Ende
Sr.	Particulars			
No.	i di fiodidio	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	
_	Total Income	` ′	1 ` 1	, ,
1		2,50,139		7,40,796
2	Profit before Tax	28,320	25,373	76,870
3	Net Profit for the period	20,150	18,790	55,079
4	Total Comprehensive Income for the period [Comprising profit	20,784	25,924	68,627
	for the period (after tax) and Other Comprehensive Income			
_	(after tax)]			
5	Equity Share Capital (Shares of Re. 1 each)	9,881	10,047	10,047
6	Other Equity as shown in the Audited Balance Sheet as at			3,54,42
	31 March 2021			
7	Security Premium Accounts as shown in the Audited Balance			32,38
	Sheet as at 31 March 2021			
8	Net Worth	3,72,065	3,22,326	3,56,771
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	10,000	10,000	15,000
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
11	Debt Equity Ratio (in times)	0.80	0.87	0.76
12	Earnings Per Share (of Re. 1 each) (Not annualised for quarters)			
	a) Basic	2.01	1.79	5.37
	b) Diluted	2.01	1.79	5.37
13	Capital Redemption Reserve as shown in the Audited			16,077
	Balance Sheet as at 31 March 2021			
14	Debenture Redemption Reserve as shown in the Audited			.
	Balance Sheet as at 31 March 2021			
15	Debt Service Coverage Ratio (in times)	6.07	4.45	2.90
16	, , ,	9.35	8.32	5.00
No	tes:			

The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and also on company's website www.welspunindia.com.

2 Additional Information on standalone financial results is as follow:

_	Additional information on standarone infancial results is as follows:	ovv.		(₹In lacs)
Sr.		Quarter	Year Ended	
No.	Particulars	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income	1,80,175	1,55,625	6,03,957
2	Profit before Tax	19,613	20,602	73,407
3	Net Profit for the period	12,692	15,035	52,667
4	Total Comprehensive Income for the period(after tax)	12,771	15,035	53,161
		FOR AND	ON BEHALF O	F THE BOARD

Mumbai Date: October 27, 2021

(Managing Director) DIN: 00007179

Rajesh Mandawewala



Lonavala II Branch Ground Floor, BSNL Building, Off S.T. Bus Stand, Old Mumbai-Pune Road-410401. Maharashtra Ph. 02114273762 E-Mail: cb15326@canarabank.com

#### POSSESSION NOTICE Whereas the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, Lonavala II Branch under

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a **Demand Notice** dated **02/07/2021** calling upon the Borrower **Mr. Rafique** Ahmed Shaikh, Flat No. 6, Second Floor, Swami Samarth Place 2, Ward A, Nangargaon, Bhangarwadi, Lonavala, Pune, Maharashtra-410401 and Mr. Amjad M. Shaikh, 97 E Ward, Rohidaswada, Gaothan, Lonavala, Pune, Maharashtra-410401 and Mr. Nasrin Rafique Shaikh, Flat No. 6, Second Floor, Swami Samarth Place 2, Ward A, Nangargaon, Bhangarwadi, Lonavala, Pune, Maharashtra-410401 to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,94,009.45 (Rs. Twelve Lakh Ninety Four Thousand Nine and Paise Forty Five only) within 60 days from the date of receipt of the said notice.

general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, on this the 25th day of October of the year 2021. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Lonavala II Branch for an amount of

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in

Rs. 12,94,009.45 (Rs. Twelve Lakh Ninety Four Thousand Nine and Paise Forty Five only) and interest

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

# Description of the Immovable Properties

All part and parcel of residential building with Flat No. 6, on Second Floor of Swami Samarth Place 2, Ward A, Nangargaon, Bhangarwadi, Lonavala, Pune bounded by: On the North by: Sport Complex, On the South by: Sahyadri Nagar, On the East by: B.N. Purande Vidyalaya, On the West by: Maruti Temple.

Date : 25/10/2021 Authorised Officer, Place: Pune Canara Bank

#### BHA Group International Private Limited (Under Liquidation) (CIN: U74999MH1995PTC090665)

Registered office Address: LEVEL 3, BUSINESS BAY, PLOT NO. 84 WELLESLEY ROAD, NEAR RTO (SANGAM BRIDGE) PUNE MH 411001 IN In the matter of Companies Act, 1956

Incorporated on 17th July 1995

Form No. 155 (See Rule 329)

Notice by the Liquidator convening the final meeting of contributories Notice is hereby given in pursuance of Section 497 that a general meeting of the members of the above named company will be held at Flat No. 3-4, Aishwarya Sankul. Opp. Joshi Railway Museum, Kothrud, Pune 411038 on Tuesday, the 30th day of November 2021 at 11 a.m. for the purpose of having an account laid before them showing the manner in which the winding up has been conducted and the property of the company disposed of and of hearing any explanation that may be given by the liquidator and also of determining by a special resolution of the company, the manner in which the books accounts and documents of the company and of the liquidator shall be disposed off.

Anagha Anasingaraju Voluntary Liquidator



Shriyash Bldg., Near Civil Court, Bhigwan Rd., Baramati, Dist. Pune

# [Rule-8(1)] POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Baramati, Shiryash Building, Bhigwan Road, Baramati under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 24/06/2021 calling upon the Borrower Shri Abhijeet Pralhad Phalke to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,45,354.37 (Rupees Eight Lakhs Fourty Five Thousand Three Hundred Fifty Four And Paise Thirty Seven only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Baramati for an amount of Rs. 8,45,354.37 (Rupees Eight Lakhs Fourty Five Thousand Three Hundred Fifty Four And Paise Thirty

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to the Borrower to redeem the secured assets.

# Description of Immovable Property

Date: 22/10/2021 Authorised Officer, Place : Baramati Union Bank of India

# **PSP Projects Limited**

**PSP** CIN No.L45201GJ2008PLC054868 Registered Office: 'PSP House', Opp. Celesta Courtyard, Opp. Lane of Vikramnagar Colony, Iscon - Ambli Road, Ahmedabad - 380 058. Website: www.pspprojects.com Email: grievance@pspprojects.com **Extract of Consolidated Unaudited Financial Results for the** 

	Quarter and Half Year ender		Quarter Ended			
Sr. No.	Particular	30-09-2021 (Unaudited)	30-09-2020 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)		
1. 2.	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/(Loss) from Joint Venture)	39,482.66 4,825.66	24,765.61 1,940.41	71,571.65 8,230.90		
3.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items before Share of Profit/(Loss) from Joint Venture)	3,633.78	1,526.89	6,114.62		
4.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/(Loss) from Joint Venture)	3,639.25	1,401.34	6,130.10		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,641.33	1,400.73	6,132.71		
6. 7. 8.	Paid-up Equity Share Capital - Face Value Rs.10/- each Other Equity excluding Revaluation Reserves Earnings per Share of Rs.10/- each (in Rs.) (not annualised)	3,600.00	3,600.00	3,600.00		
	Basic Diluted	10.11 10.11	3.91 3.91	17.03 17.03		

Notes:

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on October 27, 2021. 2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Half year ended September 30. 2021 filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. Additional information on Standalone Unaudited Financial Results are as follows: (₹ in Lakhs) Half Year Ended Quarter Ended 30-09-2021 30-09-2021 30-09-2020 Particular (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Revenue from Operations 39,044.08 24,308.56 70,779.66 Profit before tax and Exceptional Item 4,854.42 1,853.70 8.290.91 3,659.02 1,440.43 Profit after tax and Exceptional Item 6,167.79

4. In line with the requirements of Regulation 33 and 52 (4) of Listing Regulations, the results for the Quarter and Half year ended September 30, 2021 are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (URL; www.nseindia.com) and on company's website (URL; www.pspprojects.com) Previous period figures have been regrouped/rearranged, wherever necessary, to correspond to current period's For and on behalf of the board

For, PSP Projects Limited Place: Ahmedabad Prahaladbhai S. Patel Date: October 27, 2021 Chairman, Managing Director & CEO DIN No. 00037633 possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

STATE BANK OF INDIA

Stressed Recovery Branch, Pune

Vardhaman Building, 2 nd Floor, 321/A/3, Mahatma Phule Peth,

Seven Loves Chowk, Shankar Sheth Road, Pune-411042

Publication of Notice Regarding Possession of Property u/s 13(4) of SARFAESIAct 2002

and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the date mentioned below calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taker

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon. The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

Borrower	mortgaged / charged	Demand Notice	possession	Amount Outstanding
Shri Shanmukh Athmakuri Rao (deceased) and Smt. Kamal Athmakuri Rao Co-Borrower and Legal heir of deceased Borrower)	Flat No. 803 A-Bldg., New Indraprabha Society, Vikas Nagar, Kiwale, Dehu Road, Kiwale, Pune owned by Shri Shanmukh Athmakuri Rao (deceased) and Smt. Kamal Athmakuri Rao	Paper publication	26.10.2021	Rs. 53,91,811.67. (Rupees Fifty-Three Lakh Ninety-One Thousand, Eight Hundred Eleven and Paise Sixty-Seven Only) as on 23.06.2021
Date:28.10.2021 Place : Pune				Sd/-Authorized Officer State Bank of India

TP NORTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED TPNODL (A Tata Power & Odisha Govt. Joint Venture) CIN No.: U40106OR2021SGC035951 NOTICE INVITING TENDER (NIT) October 27, 2021 TPNODL invites tenders as per following details: Tender Enquiry No. Tender Fee / Availability of Last Date of EMD (Rs.) Bid Document Bid Submission Work Description TPNODL/OT/2021-22/091 Dtd.16.10.2021 Rs.5,000/ 28.10.2021 12.11.2021: (Supply, Installation, Testing and Commissioning Of Rs.2,00,000 1500 Hrs 1ph meter testing bench & 3ph meter testing bench) TPNODL/OT/2021-22/097 Dtd.27.10.2021 Rs.5,000/ 01.11.2021 15.11.2021; (Construction of Store Shed of Size 28M X Rs.2,00,000 1500 Hrs 17M at Balia, Balasore)

CORRIGENDUM Published Date Revised Due Date & Time Tender Enquiry No. Work Description of Bid Submission/ Date and time of opening of bids TPNODL/IT/2021-22/016 | Implementation of 02.07.2021 08.11.2021; 1500 Hrs. / Enterprise GIS at TPNODL 08.11.2021; 15.30 Hrs Dtd.01.07.2021

Please visit our website- www.tpnodl.com (Tenders) for complete details. All future communication regarding the tenders will be published on our website against each tender. Query related to corrigendum, please contact to undersign-**HOD-Contracts** 

(9717393121)



#### Home First Finance Company India Limited Registered office: 511, Acme Plaza, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400059

CIN: L65990MH2010PLC240703 Tel: 91 022 6694 0386: Email id: corporate@homefirstindia.com; website: https://homefirstindia.com/ NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given in terms of provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, the

General Circular No 10/2021 dated June 23, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and amended from time to time), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 and such other applicable laws and regulations, the approval of Members of Home First Finance Company India Limited is being sought to transact certain business(es) as set out in the Notice of Postal Ballot along with the explanatory statement which has been dispatched on Wednesday, October 27, 2021 to all the Members of the Company, who have registered their email address with the Company or with their Depository Participant as on Friday, October 22, 2021 (the 'cut-off date').

In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Members can vote only through the remote e-voting process. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, October

The Company has engaged the services of KFin Technologies Private Limited to provide remote the e-voting facility to all its members. Voting through

Postal Ballot by electronic means shall commence on Thursday, October 28, 2021 at 9:00 AM IST and shall end on Friday, November 26, 2021 at 5:00 PM IST. Voting shall not be allowed after 5:00 PM IST on Friday. November 26,2021. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares with the depository through their Depository Participant. The instructions on the process of remote e-voting and manner in which members can cast their vote through remote e-voting are provided in

the Notice of Postal Ballot. The Notice of Postal Ballot will also be available on the Company's website at www.homefirstindia.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Private Limited at www.evoting.kfintech.com.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Aashish K. Bhatt (M.No:19639), Designated Partner of Bhatt & Associates Company Secretaries LLP as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process only through the remote e-voting process in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot through remote e-voting (along with the Scrutinizer's Report) will be announced by the Chairman of the Company or any

other official authorized by him on or before Tuesday, November 30, 2021 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company, besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Registrar and Transfer Agent. In case of any queries or grievances with regard to remote e-voting process, Members can contact Mr.Sridhar Balamurli, Manager-KFin Technologies

Private Limited at Selenium Tower B, Plot no 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telegana-500 032, at Contact No. 1800 309 4001, email id: einward.ris@kfintech.com and corporate@homefirstindia.com.

For Home First Finance Company India Limited Date: 27-10-2021 Shreyans Bachhawat Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer

# BANK

#### YES BANK LIMITED Regd. & Corporate Office: Yes Bank House, Off Western Express Highway, Santacruz East, Mumbai - 400055

CIN: L65190MH2003PLC143249; E-mail: communications@vesbank.in, Website: www.vesbank.in Possession Notice for immovable property

The undersigned being the authorised officer of YES Bank Limited ("Bank") under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a demand notice dated mentioned below calling upon to repay the amount mentioned in the notice being below mentioned amount within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower / security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ security

providers and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The Borrower/security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property mentioned below and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for below mentioned amount, together with all the other amounts outstanding including the costs, charges, expenses

Please note that under Section 13 (8) of the aforesaid Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall not be sold or transferred by us, and no further step shall

S. Name of Borrower, & Co-Borrower		n, Description of the Mortgaged Properties		Demand Notice Date Symbolic Possession Date	
1	Ashish A Singh, Neha Singh	Flat No C 117, C Wing, Devshrishti Complex, Complex Bldg No.2 Chsl Nilemore, Nallasopara Palghar-401203, Thane, Maharashtra, 401203	₹ 6,34,665.96	03.05.2021 25.10.2021	
2	Amit Malik, Atul Vilas Malik	Flat No.D 203, 2nd Floor, Sai, Swapna Apt No.02, Manvelpada Virar East Palghar-401305, Thane, Maharashtra-401305	₹ 22,74,561.38	03.05.2021 25.10.2021	
3	Farid Firoz Poisarwala, Aashiqali Firoz Poisarwala	Flat No B 506, 5th Floor, Shree Siddhivinayak Apt, A & B Wing, Bolinj, Naka Virar West Palghar, Mumbai, Maharashtra-401303	₹ 24,98,896.39	03.05.2021 25.10.2021	
4	Sunil Shishram Digarwal, Shishram Bhawarlal Digarwal, Achi Shishram Digarwal	Flat No.402 4th Floor Krishna Vatika, Chsl Indralok Phase III Bhayander East, Thane :- 401105.	₹ 25,64,687.59	03.05.2021 25.10.2021	
5	Yogesh Suresh Mishra, Meenu Yogesh Mishra	Flat No.2, Ground Floor, B Wing, New Gurukrupa Chsl, Evershine City Vasai E Thane, Thane, Maharashtra-401208	₹ 19,98,983.51	03.05.2021 25.10.2021	
6	Ganesh Namdev Kamble, Deepali Ganesh Kamble	Flat No.201, 2nd Floor, Wing B, Divya Shrusti Chsl, Achole Road, Village Achole, Nallasopara Fast Palghar Thane Maharashtra-401209	₹ 22,12,155.56	03.05.2021 25.10.2021	

East, Palghar, Thane, Maharashtra-401209. Ravi R Kanojia. Flat No.B 2, Ground Floor, Kasturi Vandana 23.06.2021 Anita Ravi Kanojia Complex Phatak Road Bhayander E Dist 27,99,253.76 25.10.2021 Thane, Maharashtra-401105 8 Arvind Kishor Singh. Flat No.304, 3rd Floor, A Wing, Avantika 18.06.2021 Kishor Kamal Singh Complex, Chandansar Road, Virar East 24,66,690.95 25.10.2021 Palghar, Maharashtra-401302 Flat No.02, Ground Floor, B Wing, Sambhay 9 Ugankumar Kamdev Jha, 18.06.2021 Kamdev Dukhharam Jha, Tower Chsl, Padmavati Nagar, Bolinj Naka, Virar 19,67,538.41 25.10.2021 West, Palghar, Virar, Maharashtra-401303. Priyanka Ugan Jha 10 Alam Abdulla Khan, Flat No.205, 2nd Floor, Pandurang Chhaya 18.06.2021 Tabussum Alam Khan Chsl, B P Road, Bhayander East, Thane 17,98,187.70 25.10.2021 Maharashtra-401105.

Property 1: Equitable Mortgage of Industrial

12.07.2021

25.10.2021

2,11,36,884.54

Gala At Jasraj Industrial Estate, 201, 2nd Floor Building No.1, S. No.42, H. No.5, Vasai East Tenue Corporation, Village Sativali, Thane-401208. Deepak V Chauhan, Lalitaben A Taylor, Property 2: Equitable Mortgage of Residential **Bharat Chauhan** Property Located At Flat No.1701, 17th Floor, B Wing, Shreepati Castle, Khetwadi Back Road,

Girgaon, Mumbai-400004. Place: Mumbai Sd/- (Authorized Officer) Date: 25-10-2021 Yes Bank Limited

financialexp.epapr.in

Dt. 19-10-2021 The undersigned, on behalf of the

President of India, invites E-Tenders for the following works SI. Name of the Work Approx. Value Rs. 16,67,661/-(I) Annual Maintenance Contract for coach guidance system Dharwar Station (Surya Electronics Make) (II) Annual Maintenance Contract for Train Arrival Departure & GPS clock installed at Koppal Station of Hubballi Division. (Surya Electronics Make).

2 Sub Work - 1 : Annual Rs. 40,76,214/-Maintenance Contract for Double Faced Coach Guidance Display Boards of Gadag, Londa and Toranagallu Stations and AMC for Train Information System at Londa, Toranagallu Stations of Hubballi Division. (Efftronics Make) Sub Work - 2: Annual Maintenance Contract for Train Display Boards at Dharwar, Gadag and Vijayapur Stations of Hubballi Division. Efftronics Make)

3 Sub Work - 1 : Annual Rs. 45,10,009/-Maintenance Contract for Single Line True Colour Indoor LED platform / At a glance Coach Guidance Display, True Colour Coach Guidance Display and True Colour Indoor LED Video cum Train Information Display System - 05 lines of MIC Electronics make at Hubballi Station over Hubballi Division. (MIC Electronics Make) Sub Work - 2 : Annual Maintenance Contract for True Colour LED Display Board for Passenger Information Systems at Hubballi, Hosapete, Ballari & Belagavi Stations over Hubballi Division. (MIC Electronics

Last date for submission of bids: Upto 11:00 Hrs. on 15-11-2021 For details log on: www.ireps.gov.in Divisional Signal & Telecommunication Engineer

THANKING YOU,

PUB/249/AAS/PRB/SWR/2021-22 f S.W.Railways 🕟 SWRRLY 🙃 SWRRLY

NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE BELOW SHARE CERTIFICATE NUMBERS OF ITC LIMITED IN THE NAME OF LYLA KHUSHROO CAPTAIN & SILLOO KHUSHROO CAPTAIN HAVE BEEN REPORTED LOST/STOLEN AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S) IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE, ITC LTD. 37, L J NEHRU ROAD, KOLKATTA- 700071 TO WHOM OBJECTION, IF ANY AGAINST ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULE BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF THIS PUBLIC NOTICE. THE PUBLIC ARE CAUTIONED AGAINST DEALING IN ANYWAY WITH THESE

Account No: 03/05671 Certificate | Certificate No of Shares Distinctive Nos. Date 28/09/2005 1920 16153211 - 16155130 75132 05/10/2005 960 2511501226 - 2511502185 159524 06/08/2010 2880 3842442567 - 3842445446 8064375715 - 8064378594 235386 07/07/2016

LYLA BEELDMAN **MAHIM II BRANCH** केनरा बैंक Canara Bank 💫 ८/१०, Shreeji Villa, Mahim, Mumbai-400 016 सिंडिकेट Syndicate Ph. No. (022) 2430 5545

**AUCTION / SALE NOTICE FOR JEWEL LOAN** The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liabitit in the loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeen the pledged securities **on or before 06.11.2021** failing which the said securities will be sole by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's premises at 15:00 P. M on 09.11.2021 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute

discretion of the Bank. NAME & ADDRESS OF THE BORROWER : MR. BIMAL SONI S/O. RAMAVTAR SONI

SR. NO.	DATE OF Loan	LOAN NUMBER	ok Phase 06, Nr. Anapurna Estate, Bhayander (E LIABILITY (IN₹)	OTHER LIABILITIES AS GUARANTOR				
1.	1. 07.02.2019 50429940002035 4,25,706.50 (further interest from 01.10.2021)							
100	12	V .	4,11,452.53 (further interest from 01.10.2021)	NIL				
Note: Amt. O/s. should include all liabilities of the party under Gold Loans as well as any other loan /								
Credit facitity. The Bidder Deposit EMD ₹ 25,000/- for each Account. Account details for EMD deposit								

: A/c. 8357295000001, CANARA BANK REGIONAL OFFICE : IFSC CNRB0008357. For details of Gol reserve Price and other details Bidder can contact to : M/s. Canbank Computer Services Ltd., No 218, J. P. Royale, 1st Floor, 2nd Main, Sampige Road, Nr. 14th Cross, Malleshwaram, Bangalore-560 00 Contact Person :- • D. D. PAKHARE - (080) 2346 9665, 88984 18010 • Pratap Kanjilal 9480691777, 9832952602 **★ Site Name :- https://indianbankseauction.com** Sd/-

Sr. Manager, **Date** : 27.10.2021 Place : Mumbai Canara Bank, Mahim II Branch

BHA Group International Private Limited (Under Liquidation)

(Members' Voluntary Winding Up) Name of the Company: BHA Group International Private Limited Date of the appointment of the Liquidator: 22 September 2014

Place: Pune Date: 26th October 2021

Baramati Branch:

(For Immovable Property)

Rules, 2002 on this the 22<sup>nd</sup> day of October of 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby Seven only) and interest thereon.

Flat No. B-8, Wing B, Utkarsh Residency, First Floor, Plot No. 15 & 16, S.No. 43/4/A/1, Baramati, Dist. Pune Admeasuring Area 774.00 Sq.Ft., belonging to Mr. Abhijeet Pralhad Phalke. Boundaries: North-Flat No. 05 & 09, East- Flat No. B-7, West- Flat No. A-7, South- Internal Road.



### निवृत्ती वेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शिबिरे घ्या – संजीव भाटिया

सोलापुर , दि.२७ : सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अनेक तक्रारी आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रश्न वेळेत सूटले पाहिजेत. यासाठी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रलंबित असल्याबाबत आढावा घ्यावा. प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी स्वतंत्र शिबिर घेऊन महिनाभरात सर्व प्रलंबित निकाली काढण्याच्या सुचना उपलोकायुक्त संजीव भाटिया यांनी ढिल्या. नियोजन भवन

सोलापूर , दि.२७ : भवानी पेठेतील

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील

पाणी तपासणी प्रयोगशाळा बंद आहे. शहरात

गढ्ळ आणि पिवळसर पाण्याचा पूरवठा होत

असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले

आहे. प्रयोगशाळा बंद ठेवल्यामुळे पाणीपुरवठा

विभागातील सहायक अभियंता आर. एम.

गायकवाड यांना महापालिका आयुक्त पी.

शिवशंकर यांनी निलंबित केले असून,

मानधनावरील कर्मचारी रोहन नागमोती आणि

संगमेश्वर अङ्गळे यांची सेवा समाप्त केली आहे.

जाहीर नोटीस

या नोटीस द्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते

की, गांव **गांगणगाव,** तालुका डहाणू, जिल्हा

पालघर, येथील **सर्वे नं. १७३, हिस्सा नं** 

१, क्षेत्र हे.आर.प्र. २.३६.०, पो.ख

०.२०.००, आकार रू. पै. १.६२

असलेली संपर्ण मिळकत विलास बस्त्याव

**रॉड़ीक्स** यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची

आहे व त्यांनी सदर संपूर्ण मिळकत माझे अशीत

श्री चंद्रशेखर शंकरलाल जैन यांन

कायदेशिर सर्व टायटल क्लीयर करून विक

देण्याचे मान्य केले आहे. तरी सदर मिळकतीव

कोणाचा गहान, दान, करार किंवा अन्

क्रोणत्याही प्रकारचा हक्क,अधिकार किंवा

त्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुरविण्याः

हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिध

लेखी, **एल डी यादव वकील शॉप नं** 

१८, साई बाजार, तुळींज रोड, तुळींज

पोलीस स्टेशन जवळ, नालासोपारा

(पूर्व), ता. वसई, जि. पालघर ४०

२०९, हया पत्यावर कळवावे, अन्यथा तसा

कोणाचाही, कोणताही हक्क, अधिकार, किंवा

हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला

आहे असे समजून माझे अशील त्यांचेबरोब

पुढील व्यवहार पूर्णे केला जाईल यांची नोंद घ्यावी

जाहीर नोटीस

या नोटीस द्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते

की, गांव ईभाडपाडा, तालुका तलासरी, जिल्हा

पालघर, येथील **सर्वे नं. ६१, हिस्सा नं** 

१३, क्षेत्र हे.आर.प्र. ०.६९.००, आकार

रू. **पै. ०.२०,** असलेली संपूर्ण मिळकत

नंदनी लक्षी अंधेर यांच्या मालकी व

कब्जेवहिवाटीची आहे. व त्यांनी सदर

मिळकतीपैकी क्षेत्र समारे ०४ गंठे खली जागा

माझे अशील श्री चंद्रशेखर शंकरलाल

**जैन** यांना कायदेशिर सर्व टायटल क्लीयर करून

विकत देण्याचे मान्य केले आहे. तरी सदर

मिळकतीवर कोणाचा गहान, दान, करार किंव

अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार किंव

हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुरविण्यार्श

लेखी, एल डी यादव वकील शॉप नं

१८, साई बाजार, तुळींज रोड, तुळींज

पोलीस स्टेशन जवळ, नालासोपार

(पूर्व), ता. वसई, जि. पालघर ४०१

२०९, हया पत्यावर कळवावे, अन्यथा तसा

कोणाचाही, कोणताही हक्क, अधिकार, किंवा

हितसंबंध नाही व असल्यास तो सोडन दिला

आहे असे समजून माझे अशील त्यांचेबरोबर

पुढील व्यवहार पूर्ण केला जाईल यांची नोंद घ्यावी.

PUBLIC NOTICE

Rehan Ahmed Shaikh s/o late vazir Shaikh,

proprietor M/s VAZIR ENTERPRISES, having

office 32. pakeeza market maulana Shaukat

Ali road near taj cinema grant Road east

mumbai 400008. Holding registration

certificate no B - 0326/MUM/PER/1000+

05/5454/2000, under the Indian emigration

act 1983 for export of manpower, has closed

my business from 29th March 2019 onwards.

In the event there is any complaint against

me/us the same may be referred within 30

days of publication of this notice. Copies of

complaint may also be sent to protector

general of emigrants, Ministry of External

Affairs Akbar Bhavan, Satva Marg.

Chanakyapuri, New Delhi - 110021.

दिनांक : २७.१०.२०२१

सही/

ॲड. एल. डी. यादव

दिनांक : २७.१०.२०२१

सभागृहात राज्याचे उप लोकायुक्त संजीव व त्या त्या विभागाचे अधिकारी भत्ते मिळण्यासाठी तक्रार केली होती. भाटिया यांनी सोलापूर जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व महापालिकेच्या अनुषंगाने विविध प्रकरणातील सुनावण्या नियोजन समितीच्या सभागृहात घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, तहसीलढार दत्तात्रय बांधकाम विभागातील जिल्हा परिषद मोहोळे यांच्यासह संबंधित तक्रारदार व ग्रामपंचायत स्तरावरील तपासणीचे

असून, तेथे पाण्याची शुद्धता तपासली जाते.

पाण्याची तपासणी करण्याची जबाबदारी

यांत्रिक आवेक्षक नागमोती, फिल्टर अटेंडंट

अङ्गळे, तसेच सहायक अभियंता आर. एम.

गायकवाड यांच्यावर होती. जबाबदारी पार

पाडली नाही म्हणून आयुक्तांनी त्यांच्यावर

PUBLIC NOTICE

that, my clients Mr. Shresh Rashmikan

hah and Mrs. Rina Shresh Shah

esiding at Mumbai. My clients intend to purchase unit No. 291 on 1st Floor, Admeasuring 108 Sq Ft., Raghuleela Mega Mall, Poisar Bus Depot, S.V. Road, Kandivali (W), Mumbai - 400067 From

Mrs. Preeti Atul Shah She has purchase

M. Wadhwani by Regd. Agreement for sale Regn. No. 6047/7, dated 31 may

2010 at sub register Borivali- 7 and they have purchase from M/s. Vasudev C.

Wadhwa Construction (Promotors nrough their authorised signatory Mr. Sanjay Chhabria and Mr. Shankar M.

/adhwani & Mr. Ram M. Wadhwani

Vendors) by Regd. greement for sale Regn. No. 01295/5 on dated 9 March 2005

at sub register Borivali-5, the propert

naving share Certificate No. 0589, bearing No. 5881 to 5890 issued by the respected

Raguleela Mega Mall society having Regn. No. MUM/WR/GNL/0/2136/2010

Any person from family or any other erson having or claiming any rights, title, nterest to or to the said Unit/Shop

emises and also all above Transfer

Mortgage with any Bank or any financial nstitutes, Lien, Lease, Gift, Maintenance,

heritance or otherwise, howsoever may

ade the same known to the undersigned

ithin 15 days from the date of publication

of this notice with necessary supporting

vidence of his/her claim for the said

nit/Shop premises, failing which it shall

e deemed to have waived their objection

nd claim and No Claim Certificate for sale

of above Unit/Shop premises to my clients

and I will issue certificate in favour of my

Adv. Umesh Thakkar

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की श्री चिरास किर्तीकमार शाद

यांनी यनिट क्र.१९ (संबंधित यनिट क्र.२)

तळमजला, भवानी प्लाझा म्हणून ज्ञात इमारत

भवानी प्लाझा को-ऑप. हौ.सो.लि., अंतिम

प्लॉट क्र.५५१-बी, सी.एस.क्र.१३२५, टीपीएस

क्र.४, माहिम विभाग, भवानी शंकर रोड, दादर

(पश्चिम), मुंबई-४०००२८ (सदर मालमत्ता)

या जागेचे अधिकार श्रीमती ज्योती किर्तीकुमार

शाह आणि कुमारी पूजा किर्तीकुमार शाह यांच्यादारे

श्री. चिराग किर्तीकुमार शाह यांच्या नावे दिनांक

१२.०७.२०२१ रोजीचे अ.क्र.८३२६/२०२१

अंतर्गत उपनिबंधक मुंबई शहर३ कडे नोंदणीकृत

. सदर मालमत्ता ही पर्यायी जागा असून ती श्री.

किर्तीकमार पोपटलाल शाह यांना त्यांची खोली

क्र.१६, क्षेत्रफळ १२.१९ चौ.मी., सिद्धीक चाळ,

भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई या

तथापि, श्री. किर्तीकुमार पोपटलाल शाह यांचे

३१.०५.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या

पश्चात श्रीमती ज्योती किर्तीकुमार शाह, श्री.

चिराग किर्तीकुमार शाह, श्रीमती पुजा किर्तीकुमार

शाह हे कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती ज्योती किर्तीकुमार शाह, श्री. चिराग किर्तीकुमार

शाह, श्रीमती पुजा किर्तीकुमार शाह यांनी अद्यापी

स्वर्गीय श्री. किर्तीकुमार पोपटलाल शाह यांचे

कायदेशीर वारसदार म्हणून सक्षम

न्यायालयाकडन कायदेशीर वारसा प्रमाणपत्र प्राप्त

म्हणन जर कोणास उपरोक्त दस्तावेजांच्य

आधारावर उपरोक्त मालमत्तेवर वारसाहक. विक्री

तारण, अधिभार, बक्षीस किंवा मालकीहक्क इत्यादी

स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी

खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचना

प्रकाशनापासन १४ दिवसात कळवावे. अन्यथा

अशा व्यक्तींचे सदर मालमत्तेतील दावा/आक्षेप

त्याग, मुक्त किंवा स्थगित केले आहेत असे

ॲड. वाळके ॲण्ड असोसिएटस

रस-९/बी-१, २रा मजला, हावरे सेन्चुरियन

मॉल, सेक्टर १९ए, प्लॉट क्र.८८-८९,

नेरूळ, नवी मुंबई. मोबा.:८६५२११२२८२

केलेले नाही.

समजले जाईल.

जागेऐवजी देण्यात आली होती.

ents without any further intimation.

219/A, Ajanta Square, 2 nd Floor, Nr. Court Bld Market Road, Borivali (W), Mumbai - 400092. Date: 28/10/2021 Mob.: 9820954471

1/Year 2010 Dtd. 09/09/2010.

om Mr. Shankar M. Wadhwani & Mr. Ram

कारवाई केली.

उपस्थित होते. रविप्रकाश साबळे यांनी बेकायदेशीर नोंद व भूसंपादन मोबदला, महेबूबसाब बिजापुरे यांनी प्रलंबित मागणी केली होती. यशवंत ढवण यांनी असलेली शिष्यवृत्ती मिळण्यासाठी, चांगदेव कांबळे यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी व्ही. जी. पवार यांनी जिल्हा परिषद

नमुना क्र.७५

धोंडप्पा तेली यांनी कुटुंब निवृत्तीवेतन व अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याची मंगळवेढा हद्दीतील उजनी कॅनॉलच्या मोबदला मिळण्याची मागणी केली होती. या सर्व तक्रारीवर सुनावणी होऊन एक महिन्यात अंतिम निर्णय घेण्याची मागणी केली होती.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

सास्मिरा रोड, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 1955 / 2021

Shree Bhagwati Bhagwan Trust बाबत.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशी कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर
- अ) जंगम मिळकत (वर्णन) :

ब) स्थावर मिळकत (वर्णन): लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणा काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादार प्रायुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच<u>े</u> शक्तियानिशी आज दिनाक २७/ १०/ २०२१



सही/-(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, सास्मिरा, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 2050 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः

Pradeep Sarda Foundation बाबत Pradeep Kumar Sarda अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:**-**

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?
- अ) जंगम मिळकत (वर्णन) :
- रोख रु. १०,०००/-(अक्षरी रूपये दहा हजार केवळ ) स्थावर मिळकत (वर्णन): लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही अरे ामजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय गयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनांक २१/१०/२०२१ रोजी दिली.



सही/-(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई

सहायक अभियंता निलंबित तर दोघांची सेवा समाप्त भवानी पेठेत पाणी तपासणी प्रयोगशाळा

बृहन्मुबई विभाग मुबई धर्मादाय आयुक्त भवन, सास्मिरा,

सार्वजनिक न्यासाचे नावः

Mr. Nilesh Ramdas Mhatre अर्जदार.

आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुबई वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महारोष्ट्र १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

- स्वरुपाचा आहे काय?
- न्यासाच्या मालकीची आहे काय ?
- रोख रु. १०००/-
- (अक्षरी रूपये एक हजार केवळ )

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

रोजी दिली.



धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सास्मिरा बिल्डींग, सास्मिरा मार्गे, वरळी, मुंबई-४०० ०३०. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई

#### चौकशीची नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्रमांक : ACC-VII/4697/2021

ज्याअर्थी, Ms Roshan Jehangir Poonjiaji & Mrs. Leela Nariman Poonjiaji Charitable Trust, Mumbai न्यास नोंदणी क्रमांक E-३३७२९ (मंबर्ड) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Shri Nariman Jehangir Poonjiaji यांनी ACC-VII/4697/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यानी दिनाक २२/१०/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनांक ०९/१२/२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २५/१०/२०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या सही/-



प्र. अधिक्षकं (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई यांचे करिता

धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सास्मिरा बिल्डींग, सास्मिरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई

जाहिर नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC/V/708/2021

ज्याअर्थी, Shree Kandivalee Achalgachha Jain Sangh, न्यास नोंदणी क्रमाक E-11212 (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Shri Ramesh Kalyanji Chheda यांनी ACC-V/708/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहाय्यक धर्मादाय आयुक्त-(५) यांनी दिनाक २७/१०/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहाय्यक धर्मादाय आयुक्त-(५) याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील दिनाक १४/१२/२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी

आज दिनांक २७ रोजी माहे ऑक्टोबर, सन २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, बृहन्मुबई याचे करिता

सही/

वकील.

ॲड. एल. डी. यादव

Rehan Ahmed Shaikh Place: Mumbai ( Proprietor)
Date: 28-10-2021 M/s Vazir Enterprises.

# डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

सीआयएनःएल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. दूरः:+९१ (२२) ६१०२००००/१/२, फॅक्सः:+९१(२२)२८३४३६६९. वेबसाईटःwww.datamatics.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

	(is disease)												
l		एकमेव					एकत्रित						
			संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	३०.०९.२१	३०.०६.२१	३०.०९.२०	३०.०९.२१	३०.०९.२०	३१.०३.२१	३०.०९.२१	३०.०६.२१	३०.०९.२०	३०.०९.२१	३०.०९.२०	३१.०३.२१
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9880.20	9308.00	9080.44	२७७३.२७	२१८४.७३	४५७६.६३	२९९२.३१	२८७७.४९	२८५६.१७	५८६९.८०	५६२७.०८	99880.43
₹.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	344.30	400.8८	९०.७६	८६३.२८	१७५.४६	७६४.९९	85.08	४६८.६६	२३१.२५	929.40	820.02	9093.६३
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	२७८.८३	39८.७९	७६.४९	६७७.६२	939.98	4६३.90	३४९.२९	393.98	900.92	७४३.२३	३१०.६५	८४०.٩٩
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित व्याजनंतर)	२७८.८३	३९८.७९	७६.४९	६७७.६२	939.98	4६३.90	343.03	३९५.८९	948.22	७४८.९२	२८९.२९	७९७.४६
ч.	इतर व्यापक उत्पन्न	90.38	980.80	(२१.४१)	940.08	(९.१२)	२८.१६	(३३.८५)	(७०.२३)	94.93	(908.0८)	(3.28)	288.08
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	२८९.२२	439.99	44.0८	८२८.४१	930.८४	५९१.२६	394.88	323.09	१८६.०५	६३९.9५	300.89	90८४.9५
Ø.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-)	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५
۷.	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीव वगळून)	एमए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एमए	एमए	एमए	एमए	एनए	एनए
٩.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)												
	– मूळ	8.03	ξ.0 <b>ξ</b>	9.30	99.88	2.30	9.44	4.88	Ę.७२	२.६२	92.00	8.89	93.43
	– सौमिकृत	8.03	६.७६	9.30	99.88	2.30	9.44	4.88	६.७२	२.६२	92.00	8.99	93.43

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेच्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२१–२२ च्या अर्धवर्ष व द्वितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२१–२२ च्या अर्धवर्ष व द्वितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

सही /

नोटीस

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता :- लाल बहादुर शास्त्री मार्ग मुलुंड ( प), मुंबई ४००८० या संस्थीचे सभासद असलेल्या वा संस्थीच्या इमारतील सदिनका क्र. ५२५ धारण करणारे श्री. विलास दत्ताराम चव्हाण यांचे दिनांक : धारणं करणारं आ. ।वेदाशीय तरारामं घरहाणं यांघ प्रतास्क्र ७५/ ११/ २०० रोणी निघन झाले. त्यांन् नामनिर्देशन केलेले नाही. संख्या या नोटीशीद्वां भांडवलात / मालमत्तेत असलेल मयत सभासदाचे भाग व हित्तसंबंध इस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदां बारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार् यांच्याकडूर क्क मागण्या / हरकती मागविण्यांत येत आहेत. ही नोर्ट इक्क मार्गिया / हरकता मार्गाययात यत आहत. हा नाटा प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांत त्यांने आपल्या माग्प्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर व नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हवक मागण्या किंवा हरकत सादर झाट्या नाही तर मयर सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग हेत्तसंबंध यांच्या नाडबताताल / मातमराताल मान हेत्तसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसा कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अश् क्रोणत्याही हक्कू, मागण्या/ हरकत आल्या तर त्याबाब कणित्याहा हक्क, मागण्या हरकत आत्या तर त्याबावत संस्थेच्या उपविद्योनुसार कार्यवाही करण्यांत येहेल, नौंदी व उपविद्योची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचकडे सकाळी १२.३० ते संध्याकाळी ८.०० वाजेपर्यंत नोटीस दित्याच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपासून जोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी निर्माण संस्था म. यांच्या करीता आणि वतीने ठेकाण : मुलुंड (प), मुंबई दिनांक : २*८*/ १०/ २०२१

धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला. सास्मिरा बिल्डींग, सास्मिरा मार्ग,

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई जाहिर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC/V/4124/2021 व ACC/V/4125/2021

ज्याअर्थी, Annapurna Mahila Mandal, न्यास नोंदणी क्रमांक. F-5246 मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Shri. Suresh Dhopeshwarkar यांनी ACC-V/4124/2021 व ACC/V/4125/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-(५) यानी दिनाक २९/०७/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत सहाय्यक धर्मावाय आयुक्त-(५) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील दिनांक १४/१२/२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल. याची नोंद घ्यावी

आज दिनांक २७ रोजी माहे ऑक्टोबर, सन २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, बृहन्मुबई याचे करिता

#### आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. CIN:L17100MH1991PLC059848, Website: www.ikabsecurities.com, E-mail: info@ikabsecurities.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल									
एकमेव निष्कर्ष	एकमेव निष्कर्ष (रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त								
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले				
तपशील	तिमाही	तिमाही	तिमाही	अर्धवर्ष	वर्ष				
	३०.०९.२१	३०.०६.२१	३०.०९.२०	३०.०९.२१	39.03.29				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
			(जीएएपी)						
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	<b>६७६.७0</b>	२१०.६८	३७०.६६	८८७.३९	८२३.४५				
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	३०५.९८	९१.४०	२४६.०२	३९७.३८	२६९.६३				
एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा)-निव्वळ	_	_	_	_	(५.४३)				
भरेणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३४१.६४	३४१.६४	३४१.६४	३४१.६४	३४१.६४				
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित									
राखीव वगळून)	_	-	_	-	७६२.३२				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)									
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)									
अ) मूळ ब) सोमिकृत	८.९६	ર.६૮	0.20	99.६३	0.८९				
ब) सौमिकृत	८.९६	२.६८	0.20	99.६३	0.८९				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)	_	-	-	-	-				
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)									
अ) मूळ	८.९६	ર.६૮	0.20	99.६३	0.८९				
ब) सौमिकृत	८.९६	ર.६૮	0.20	99.६३	७.८९				

- १ वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले.

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरित सही / -

अभिषेक बगरी ठिकाणः मुंबई पुर्णवेळ संचालक डीआयएँन:०००१५८९७ दिनांकः २७ ऑक्टोबर, २०२१

#### ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादुर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.क.:(०२२)४०४६३५०० CIN:L51900MH1986PLC041499

Website: www.oasiscaps.com, E-mail:admin@oasiscaps.com ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख. ईपीएस व्यतिरिक्त कमेव निष्का संपलेली संपलेले ३०.०९.२१ 30.09.20 30.09.29 39.03.29 30.08.29 अलेखापरिक्षित भलेखापरिक्षित लेखापरिक्षित नेखापरिक्षित अलेखापरिक्षित (जीएएपी) कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 95.500 85.003 288.02 248.80 29.005 १४०.६० करपुर्व निव्वळ नफा/(तोटा) 289.94 989.22 3८२.३७ 208.09 करानंतर निव्वळ नफा/(तोटा) 989.22 980.80 3८२.३७ करानंतर एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/ 99.39 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रती) 924.00 924.00 924.00 924.00 924.00 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ७२४.१९ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही) अ) मूळ 93.08 0.83 0,5,0 30.80 93.08 ब) सौमिकृत 93.08 (9.8.3 0.8.0 93.09 93.08

टिप:

- १. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या wwwww.oasiscaps.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- . कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे.

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत करण्यात आले.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता सही / अनिल बगरी

ठिकाणः मुंबई दिनांकः २७.१०.२०२१

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

# homefirst

## होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ५११, एकमे प्लाझा, अंधेरी - कुली रोड, अंधेरी (पूर्व ), मुंबई ४०० ०५९ सीआयएन : L65990MH2010PLC240703 दूरध्वनी क्रमांक : + ९१ ६६९४ ०३८६ ई मेल आयडी : corporatehomefirstindia.com संकेतस्थळ : www.homefirstindia.com टपाली मतदान आणि दूरस्थ ई-मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ११० च्या तरतुर्दींना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट औंड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २ आणि २२ आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०. सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०. सामान्य परिपत्र . फमांक १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१ जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय यांनी जरी केली आहेत (वैधानिक सुधारणांसह किंवा रि एन ऍक्टमेंटनुसार तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्या आलेल्या सुधारणांसह), सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायसँट्स) नियम २०१५, सेक्रेटरिअल स्टैंडड्स – २ आणि लागू असलेले अन्य कायदे आणि नियम यांना अनुसरून होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या सभासटांची टपाली मतदान सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट मध्ये नमूद केलेल्या विषयांना संगंती घेण्यात येणार आहे, जे अशा सर्व सभासदांना बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात आले आहे ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नोंदणीकृत केलेले आहेत.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकाच्या अनुसार सभासद केवळ दूरस्थ इ मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजाबू शकतील. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या एकूण पेड अप इकिटी समभाग भांडवलात सभासदांकडे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी असलेल्या समभागांच्या प्रमाणाव्य अवलंबून असतील.

सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता याचा यासाठी इ मतदान सुविधा देण्याकरिता कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा घेतली आहे. नारकार होन्य ने नारकार को नारकार के अन्याचा बात का लागा है। इत्तरहॉनिक पदतीने टपाली मतत्वन प्रक्रियेला गुलस दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकार्य १,०० वाजता प्रारंभ करण्यात येहंल आणि हो प्रक्रिया सुक्रवा दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळ .०० नंतर सभासदांना मतदान करता येणार नाही.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत, अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जर समभाग डिपॉज़िटरीजच्या माध्यमातून असतील तर त्यांच्या डिपॉज़िटरीजकडे आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी करावी. दूस्थ्य ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सूचना आणि दूस्थ्य ई-मतदान पद्धतीने सभासदांसाठी मतदान करण्यासाठीच्या सूचना टपाली मतदान सूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत. टपाली मतदान सचना कंपनीचे संकेतस्थळ www.homefirstindia.com येथे तसेच भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ टराला नार्यान पूचना कमान्य कमान्यक्ष www.nonieninsulula.com। यय तिया नाड्यला बाजायचा वकात्त्वय म्हणजय बार्स्ड लागरड जाल नेवनल स्टान्ड स्वस्थ्य जोम्ह इंडिया निमिटेड यांची संकेतस्थळ अनुक्रमे www.bseindia.com जाणि www.nseindia.com येथे उपलब्ध असेल. तसेच सदरील सूचना केफिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evoting.kfintech.com येथेही उपलब्ध असेल.

टपाली मतटान प्रक्रिया केवळ ई–मतदान प्रक्रियेच्या माध्यमातन आणि योग्य तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी वासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. आशिण के भट्ट (सभासदत्व क्रमांक : १९६३९), भट्ट अँड असोसिएर्ट्स कंपनी सेक्रेटरीज एलएलपी यांचे भागीदार यांची नियुक्ती केली आहे. ई मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून होणाऱ्या टपाली मतदानाचे निकाल (छाननी अधिकारी यांच्या अहवालासह) कंपनीचे अध्यक्ष यांचेकडून किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अन्य कोणत्यार्ह

गधिकृत व्यक्तीकडून मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय येथे जाहीर करण्यात येतील तसेच त्यांची माहिती कंपनीच्या संकेतस्थळाव ाकाशित करण्यात येईल. तसेच त्यांची माहिती स्टॉक एक्सचेंजेस आणि रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांना देण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद श्री श्रीधर बालमुरली, व्यवस्थापक – केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, व्लॉट क्रमांक ३१-३२, गाचीबोवाली, फिनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, सेरीलिंगमपह्ली मंडळ, हैदराबाद, तेलंगणा ५०० ०३२ येथे तसेच संपर्क क्रमांक १८०० ३०९ ४००१ ईमेल आयडी : einward.riskfintech.com येथे तसेच corporatehomefirstindia.com येथे संपर्क साधू शकतात.

स्थळ : मुंबई

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार्र

ठिकाण : मुंबई दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२१

आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

राहल एल. कनोडिय उपाध्यक्ष व सीईओ